

बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील
सह संचालक, गट-अ, बाष्पके या पदावर
पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
शासन आदेश क्र.बाष्पके-०२२३/प्र.क्र.३२/कामगार-१,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-३२.
दिनांक- २६ सप्टेंबर, २०२४.

वाचा-

- १.सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८/प्र.क्र.३६६/१६-ब,
दि.०७.०५.२०२१.
- २.सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: दिव्यांग २०२२/प्र.क्र.८३/१६-अ,
दि.२०.०४.२०२३.
- ३.सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दि.२१.६.२०२१

शासन आदेश:-

बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील उप संचालक, गट-अ (राजपत्रित),
बाष्पके, (वेतनस्तर एस-२०, रु.५६१००-१७७५००) या संवर्गातील सेवाजेष्ठतेनुसार खालील
तक्त्यामध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यास सह संचालक, गट-अ (राजपत्रित), बाष्पके
(वेतनस्तर एस-२३, रु.६७७००-२०८७००) या पदावर सन २०२३-२४ या वर्षाच्या
निवडसूचीस सामान्य प्रशासन विभागाने दि. २१.८.२०२४ च्या टिप्पणीन्वये मान्यता दिलेली
आहे. त्यास अनुसरून खालील तक्त्यात नमूद संबंधित अधिकाऱ्याच्या नावासमोर
दर्शविण्यात आलेल्या पदावर, त्यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यास शासन मान्यता
देण्यात येत आहे.

| अ.क्र. | जेष्ठता क्रमांक | अधिकाऱ्याचे नांव व सध्याचे पदस्थापनेचे ठिकाण | प्रवर्ग | पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण | शेरा |
|--------|--------------------|---|---------|------------------------------------|---------------------------|
| १ | १ | श्री.स.ग.चौधरी, उप संचालक, बाष्पके कार्यालय, पुणे | खुला | सह संचालक, बाष्पके, नागपूर | सेवाजेष्ठतेनुसार पात्र |

२. वरील अधिकाऱ्यांस पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून सहसंचालक, बाष्पके या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे.

१) मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दि.२५.०५.२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्र. १ येथील दि. ०७.०५.२०२१ रोजीच्या शासन निर्णयाप्रकरणी मा उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर सहमती देण्यात येत आहे

२) सदर सह संचालक, गट-अ या पदावरील पदोन्नती उक्त अधिका-यास त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही, या धारणेच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

३) सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून, या तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवडसूचीतील व पदोन्नतीसूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा व सेवाज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही.

४) सदर पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपाची असून ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

५) सदर पदावरील पदोन्नती ही सुधारित सेवाप्रवेश नियम अधिसूचित होण्याच्या दिनांकापर्यंत नियमित होणार नाही, या अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

३. सदर निवडसूचीतील सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असलेल्या, तथापि पदोन्नती नाकारलेल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात या विभागाच्या दि १२.०९.२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल.

४. पदोन्नतीनंतर पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उपरोक्त अधिकाऱ्यास संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई यांनी विहीत मुदतीत कार्यमुक्त करावे, तसेच पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाल्याचा अहवाल संबंधित पदोन्नत अधिकाऱ्यांनी संचालनालयामार्फत शासनास सादर करावा. तसेच त्यांनी अनाधिकृतपणे रजेवर जाऊ नये पदस्थापना रद्द अथवा त्यात बदल करणेसाठी कोणत्याही स्वरूपाचे आवेदन सादर करू नये. तसे केल्यास सदर अधिकारी शिस्तभंगविषयक कारवाई करण्यास पात्र ठरतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

५. महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०१५ मधील २ (ड) येथील तरतुदीनुसार आणि उपरोक्त संदर्भ क्र.३ येथील नमूद अधिसूचनेतील नियम क्र. १३ मधील तरतुदीनुसार पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या सदर अधिकाऱ्यांनी पदोन्नतीचे आदेश निघाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या विहित मुदतीत रुजू होणे आवश्यक राहिल सदर मुदतीत रुजू न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा अनुपस्थितीचा कालावधी अकार्यदीन (dies non) म्हणून गणला जाईल.

६. श्री. चौधरी यांनी पदोन्नतीच्या पदावर पदग्रहण केल्यापासून एक महिन्याच्या आत वेतननिश्चितीचा विकल्प द्यावा. असा विकल्प विहित मुदतीत न दिल्यास, त्यांची वेतननिश्चिती महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ११ (१) (ए) अनुसार पदोन्नतीचा दिनांक विचारात घेवून करण्यात यावा.

७. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९२६१३३३५३६०१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(दिपक पोकळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

श्री.स.ग.चौधरी,उप संचालक,बाष्पके (द्वारा:-संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई.

प्रत:-

मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२.

संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई-५१.

सहसचिव, कार्यासन-१२, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२,मुंबई.

अधिदान व लेखाधिकारी, मुंबई/नागपूर.

निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई/नागपूर.

निवड नस्ती (काम.१)